

## चिपळूणातील साहित्य संमेलनात अनेकरंगी कार्यक्रमांची पर्वणी

- सकाळ वृत्तसेवा

Saturday, December 15, 2012 AT 01:15 AM (IST)

चिपळूण - येथे होणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रम आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. संमेलनात अनेक नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. 11, 12, 13 जानेवारीला हे संमेलन होणार असून कालावधीत चिपळूणमध्ये साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.

11 जानेवारीला रात्री होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्ष परभणीचे नामवंत कवी इंद्रजित भालेराव असतील. कवी संमेलनात नारायण कुलकर्णी-कवठेकर, अशोक लोटणकर, ए. के. शेख, मधुसुदन नानिवडेकर, दादा मडकईकर, विष्णू सुर्या वाघ, योगीराम माने, संतोष शेणई असे 40 कवी कविता सादर करणार आहेत. त्याच रात्री गायिका मृदुला दाढे - जोशी या काव्यविष्कार सादर करणार आहेत. 12 जानेवारीला वात्रटिकेने महाराष्ट्रभर ख्यातनाम असलेले रामदास फुटाणे व सामाजिक व्यंगावर अचुक बोट ठेवणारे अशोक नायगांवकर यांच्या गप्पांची रसिकांना मेजवाणी आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र" या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान सागरकार नाना जोशी भूषविणार आहेत. यात मधुकर भावे, उल्हासदादा पवार, न. म जोशी, देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत.

"आमच्या रेषा बोलतात भाषा" या परिसंवादाचे अध्यक्षस्थान नामवंत व्यंगचित्रकार शि. द. फडणीस भूषवतील. मंगेश तेंडलकर, विजयराज बोधनकर, रविमुकुल, सुलेखनकार अच्युत पालव चित्रांच्या माध्यमातून विचार व्यक्त करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला हा परिसंवाद अर्पण केला आहे.

"आम्ही काय वाचतो आणि का वाचतो" परिसंवादाच्या अध्यक्षा माजी केंद्रिय मंत्री सुमित्रा महाजन आहेत. त्याचबरोबर माजी केंद्रियमंत्री अनंत गीते, आमदार प्रमोद जठार, पालकमंत्री भास्कर जाधव, खासदार हुसैन दलवाई यांना आमंत्रित केले आहे.

निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार आहे. याच्या अध्यक्षा प्रज्ञा दया पवार आहेत. यात हेमकिरण पत्की, संगीता अरबुणे, अनुराधा नेरुरकर, गोव्याचे शंभूभाऊ बांदेकर, राधा भावे, दीपक करंदीकर, रवींद्र इंगळे, सई लळित यशवंत कदम आदी 40 कवी सहभागी होणार आहेत. अभिजात कविता नव्या पिढीसमोर येणे हे साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. मराठी सारस्वताने दिलेला अमृताचा वसा पुन्हा एकदा साहित्यप्रेमीसमोर संगीतकार कौशन इनामदार सादर करणार आहेत. दिशांचे तट कोसळले, विश्व जवळ आले. त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात कितपत उमटतंय यांचा मागोवा घेणारा परिसंवाद जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी या विषयावर होणार आहे. या परिसंवादात पानिपतकार विश्वास पाटील, सुमेध वडावाला, श्रीराम पचिंद्रे वक्ते विचार मांडणार आहेत. याशिवाय अनेक प्रथितयश, नवोदित कवी उगवतीचे रंग या काव्य मैफिलीत कविता सादर करणार आहेत. 13 जानेवारीला खास मुलांसाठी बालजल्लोष कार्यक्रम होईल. अंधतत्वावर अनिवार जिद्दीने मात करून नृत्य, गायन, लेखन आदींवर प्रभुत्व मिळविणारी मनश्री सोमण हिची मुलाखत सुमेध वडावाला घेणार आहेत.

यापूर्वी झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनात ज्यांनी मंडपातल्या सर्व मुलांना मुक्तपणाने हास्य, गायनाने बेभान केले ते

अनंत भावे हे गप्पा गोष्टी- गाणी सादर करणार आहेत. यावेळी सावर्डे येथील रोजीना मुसा साबळे ही दुसऱ्या इयत्तेत असलेली मुलगी मराठी भाषेसाठी मी काय करणार? या विषयावर मुलांशी संवाद साधणार आहे. यावेळी दुसऱ्या सभामंडपात विदेशातील मराठीचा जागर हा परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी जयंत बापट आहेत. वक्ते म्हणून इंग्लंडमधून अनिल नेने, इस्त्राईलमधून नोहा मसील, अमेरिकेतून मंदार जोगळेकर, सिंगापूरहून संतोष अंबिके आणि कतारहून हसन चौगुले हे वक्ते येणार आहेत. सगळ्याच साहित्य संमेलनांनामधून कथाकथनाला साहित्यप्रेमी प्रतिसाद देतात. संमेलनात बाबा परीट, जयवंत आवटे, रेखा बैजल, राजेंद्र गहाळ, सुरेश काटोटकर, प्रसाद विप्रदास, गीता सप्रे, विलास शिंदगीकर कथा सादर करणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कलादिग्दर्शक नितीन देसाई मराठी चित्रपटसृष्टीसाठी शतकपूर्ती सोहळ्यावर शंभर नंबरी सोने हा संगितीक कार्यक्रम सादर करतील. खास रसिकांसाठीही 14 जानेवारीला अशोक हांडे प्रस्तुत मराठी बाणा हा कार्यक्रम सादर होणार आहे. साहित्य संमेलनाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संमेलन संयोजन समितीचे प्रमुख व संमेलनाचे मार्गदर्शक नाना जोशी व कार्यवाह प्रकाश काणे यांनी केले आहे.

© eSakal.com, all rights reserved